



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ६, अंक १२]

गुरुवार, मार्च १२, २०२०/फाल्गुन २२, शके १९४१

[पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक १३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५.— महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ यात सुधारणा करण्यासाठी अधिनियम.	पृष्ठे (१-२)
--	-----------------

दिनांक ११ मार्च २०२० रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत,
सचिव (विधि विधान),
महाराष्ट्र शासन,
विधि व न्याय विभाग.

सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर “महाराष्ट्र शासन राजपत्रात” दिनांक १२ मार्च २०२० रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ यात सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;

२०१९ चा
महा. ३१.

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ यात सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती ; आणि, म्हणून, त्यांनी दिनांक ५ फेब्रुवारी २०२० रोजी, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) (सुधारणा) अध्यादेश, २०२०, हा प्रख्यापित केला होता ;

२०२० चा
महा. अध्या
५.

आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे ; **त्याअर्थी**, भारतीय गणराज्याच्या एकाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :—

संक्षिप्त नाव व प्रारंभ. १. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) (सुधारणा) अधिनियम, २०२०, असे म्हणावे.

(२) तो, दिनांक ५ फेब्रुवारी २०२० रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.

सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१ याच्या कलम २ ची सुधारणा. २. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ (यात यापुढे ज्याचा निर्देश “मुख्य अधिनियम” असा करण्यात आला आहे), याच्या कलम १ मधील पोट-कलम (२) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल आणि ते २६ डिसेंबर २०१९ पासून दाखल करण्यात आल्याचे मानण्यात येईल :—

२०१९ चा महा. ३१.

“(२) (क) कलमे ३ ते ६, कलम ८, कलम ९, कलम ११, कलम १२ व कलम २१ हे १ जानेवारी २०२० पासून अंमलात येतील ;

(ख) अन्यथा तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त उर्वरित कलमे, शासन, **राजपत्रातील** अधिसूचनेद्वारे नेमून देईल अशा दिनांकास अंमलात येतील.”.

सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ५ याचे निरसन व व्यावृत्ती. ३. (१) महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) (सुधारणा) अध्यादेश, २०२० हा, याद्वारे, निरसित करण्यात येत आहे.

२०२० चा महा. अध्या. ५.

(२) अशा प्रकारे निरसन झाले असले तरी, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदीन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही (काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमान्वये सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदीन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिति, काढण्यात आलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.